



तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी कल्याण ता. कल्याण यांचे कार्यालय

क्र./महसूल/टे-२/जमीनबाब-१/रुपांतरणकर/एसआर-७५/२०२२.

दिनांक: 2 FEB 2022

प्रति,

✓ अंजली को.ऑप हौ सोसायटी तर्फे चेअरमन
श्री साहेबराव चव्हाण तर्फे मे ओम श्री साईकृपा कन्स्ट्रक्शन

विषय :- महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ चे कलम ४२ब नुसार अकृषिक
आकारणी /रुपांतरण कर भरुन घेणेबाबत

मौजे , गंधारे ता. कल्याण जि.ठाणे

सि. स.नं.	सि. स.नं. प्रमाणक्षेत्र	रुपांतरीत कर भरणा करण्याचे क्षेत्र
११४७	१८९.८९	१८९.८९
११४८	११९.३७	११९.३७
एकुण	३०९.२६	३०९.२६

संदर्भ :- १. महसूल व वन विभाग, मंत्रालय, मादामकामा मार्ग, हुतात्मा चौक, मुंबई
४०० ०३२, यांचेकडील अधिसूचना दिनांक ५ जानेवारी, २०१७.

२. मा. जिल्हाधिकारीठाणे यांचेकडील पत्र क्र.महसूल/क-१/टे१/२/रु.कर/
अ.आकारणी/परिपत्रक-०१/१७, दिनांक:- १६/०३/२०१७


३. आपण या कार्यालयात रुपांतरीत कर भरणेकामी केलेला अर्ज.

महसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासन यांनी निर्गमित केलेल्या महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (सुधारणा) अध्यादेश - २०१७ मध्ये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४२ ब (१) नुसार कलम ४२, ४२अ, ४४ मधील ४४ अ या मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ याच्या तरतुदीनुसार कोणत्याही क्षेत्रामध्ये अंतिम विकास योजना प्रसिध्द केल्यावर, जर पोट कलम (२) मध्ये तरतुद केल्याप्रमाणे रुपांतरण कर, अकृषिक आकारणी आणि लागू असले तेथे, नजराणा किंवा अधिमुल्य, किंवा इतर शासकीय देणी यांचा भरणा केला असेल तर, अशा क्षेत्रात समाविष्ट असलेल्या कोणत्याही जमिनीचा वापर हा अशा विकास योजनेतील वाटप, आरक्षण किंवा निर्देशन या स्वरूपात दर्शविलेल्या वापरात रुपांतरित करण्यांत आले असल्याचे मानण्यात येईल असे नमुद आहे व त्याअनुषंगाने अशा क्षेत्रात रुपांतरण कर आणि त्या विकास योजनेत दर्शविलेल्या वापराच्या आधारे अशा जमिनीची अकृषिक आकारणी निश्चित करण्यात यावी असे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यानुसार व मा. जिल्हाधिकारी ठाणे यांचेकडील दिनांक १६/०३/२०१७ रोजीचे परिपत्रकान्वये दिलेल्या सुचनांप्रमाणे आपण विनंती केलेल्या विषयांकीत जमीन मिळकतीची खालीलप्रमाणे अकृषिक कर व रुपांतरीत कराची आकारणी निश्चित करणेत आलेली आहे.

अ.क्र.	गावाचे नांव	स.नं.	एकुण क्षेत्र (चौ.मी.)	रुपांतरित कर व अकृषिक आकारणीची रक्कम
१.	गंधारे	सि.स.न. ११४७ (सं.न. ५०/६/क्यू)	३०९.२६	
		सि.स.न. ११४८ (स.न. ५०/६/र)		
एकुण				२७८.३२

सदर रुपांतरित कराची रक्कम ही महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १५७ मधील तरतुदीना अधीन राहून उपलब्ध कागदपत्र, कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याण यांचेकडील झोनबाबतचे पत्र, त्यामध्ये नमुद असलेली टिप व आपले प्रतिज्ञापत्र यांस अधिन राहून भरून घेण्यात आली आहे. सदर जागेचा वापर जमीन मालकाकडून होतो अथवा अन्य कोणाकडून होतो याबाबतची जबाबदारी महसूल खात्याची नसेल. तसेच सदरचा रुपांतरित कर आपण विनंती केलेल्या संपूर्ण क्षेत्रासाठी रहिवास दराने भरून घेण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ चे कलम ४२ ब नुसार भविष्यात नियोजन प्राधिकारी यांचेकडून विषयांकीत मिळकतीबाबत बांधकाम परवानगी प्राप्त करून घेतल्यानंतर मंजूर नकाशानुसार अतिरीक्त रुपांतरित कर परीगणीत झाल्यास त्याचा भरणा करणे आपणावर बंधनकारक असेल. तसेच विषयांकीत मिळकतीवर नियोजन प्राधिकारी यांचेकडील मंजूर नकाशानुसारच बांधकाम करणे आपणावर बंधनकारक असेल. भविष्यांत उक्त जमीन मिळकतीचे मालकीसंदर्भात तसेच इतर हक्कातील नोंदीसंदर्भात कोणताही वाद किंवा कोणतीही न्यायालयीन बाब उद्भवल्यास त्यांची सर्वस्वी जबाबदारी आपली असेल. तसेच रुपांतरण कराची रक्कम शासनजमा केलेल्या मिळकतीबाबत नियोजन प्राधिकारी यांचेकडून बांधकामाबाबत परवानगी (IOD/CC) प्राप्त केल्यानंतर १) जमिनीचे अद्यावत गाव नमुना नं.७/१२ उतारे २) बांधकाम परवानगीच्या प्रमाणपत्राच्या प्रतीसह मा.जिल्हाधिकारी ठाणे यांचे कार्यालयात सनद मिळणेकामी अर्ज करावा.




(जयराज देशमुख)
तहसिलदार कल्याण